

नियोजन विभागाच्या आस्थापनेवरील रोहयो प्रभागांतर्गत कार्यरत असणारे लेखा अधिकारी हे पद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र, नागपूर आयुक्तालयाच्या आस्थापनेवर वर्ग करण्याबाबत.....

## महाराष्ट्र शासन

### नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: इपीडी-१०१४/प्र.क्र.२०४/का.१४२१

तारीख: २ जुलै, २०१४.

#### वाचा:-

- १) शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांक-इपीडी-१००१/प्र.क्र.३१२/का.१४२१, दि. १३ मार्च, २००६,
- २) शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांक-आकृती-२०१०/प्र.क्र.७३/मग्रा०-३, दि. १५ सप्टेंबर, २०११,
- ३) शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांक-आस्थाप-२०१३/प्र.क्र.३/मग्रा०-३, दि.२४ मे, २०१३
- ४) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक-वेपूर-१२११३/प्र.क्र.४७/सुधारणा-६४/सेवा-९, दिनांक ४ डिसेंबर, २०१३.

#### प्रस्तावना :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००६ महाराष्ट्रामध्ये दिनांक १ एप्रिल, २००६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेला राज्यात चालना देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र आयुक्तालय वरील क्र.२ येथील शासन निर्णयान्वये नागपूर येथे सुरु करण्यात आले असून सदर आयुक्तालयाकरिता एकूण १७ पदे निर्माण करण्यात आली आहेत. वरील क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सदर आयुक्तालयातील तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील व जिल्हाधिकारी कार्यालयातील एकूण ४३ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. परंतु सदर पदांमध्ये लेखा अधिकारी पदाचा समावेश नसल्याने नियोजन विभागातील रोहयो प्रभागांतर्गतचे सदरचे पद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर आयुक्तालय येथे वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

#### शासन निर्णय:-

नियोजन विभागाच्या रोहयो प्रभागांतर्गतचे लेखा अधिकारी संवर्गातील रु.९३००-३४८००+ग्रेड पे ४६०० वेतनश्रेणीचे पद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर आयुक्तालय येथे वर्ग करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. यावर होणारा खर्च “मागणी क्र.ओ-३, मुख्य लेखाशिर्ष-२५०५, ग्रामीण रोजगार-६०-इतर कार्यक्रम-००१-रोजगार हमी योजना-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- (०१)(०१) रोजगार हमी योजना (२५०५ ००२२)” या लेखाशिर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.११८/विसु-१, दिनांक १२/३/२०१४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७०२१५१६०९४४१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र.पां.घोडेराम)

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (नियोजन) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२,
२. प्रधान सचिव (रोहयो) यांचे स्वीय सहायक, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
३. सचिव (लेखा व कोषागारे) यांचे स्वीय सहायक, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
४. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र नागपूर,
५. संचालक, संचालनालय, लेखा व कोषागारे, फ्री प्रेस जर्नल मार्ग, शासकीय कुटीर क्रमांक-१७ मुंबई,
६. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई,
७. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई,
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर,
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर,
१०. उप सचिव (विसु-१), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
११. कक्ष अधिकारी (का.१४२१/१४२२/मग्रारो-३), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
१२. निवड नस्ती, कार्यासन-१४२१, नवीन वणिग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.